



महाराष्ट्र शासन

विधि व न्याय विभाग

शासन ज्ञापन क्रमांक- संगअ १२२४/प्र.क्र.४७/का.०५

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२.

दिनांक : १९ ऑगस्ट, २०२४.

**विषय** - सन २०२४-२५ अर्थसंकल्पीय अनुदान मागणी क्र. जे-५, लेखाशीर्ष ७६१०- शासकीय कर्मचारी इत्यादींना कर्ज (२०४)(००)(०१)- वैयक्तिक संगणक खरेदी अग्रिमे, (७६१० १८४२) संगणक अग्रिम वाटप.

**संदर्भ** - १) वित्त विभाग, शासन निर्णय क्रमांक: अग्रिम १०११/प्र. क्र.५०/२०११/विनियम, दि. ३ फेब्रुवारी २०१२

२) विधि व न्याय विभाग, ज्ञापन क्रमांक. लेखानु-१७२४/प्र.क्र.२१/का.२३, दि. ०२ एप्रिल २०२४

**ज्ञापन :-**

विधि व न्याय विभाग, “ मागणी क्र. जे-५, लेखाशीर्ष ७६१०- शासकीय कर्मचारी इत्यादींना कर्ज (२०४) वैयक्तिक संगणक खरेदी अग्रिमे, (००) (०१)- वैयक्तिक संगणक खरेदी अग्रिमे, (७६१० १८४२) (अनिवार्य/दत्तमत)” खाली सन २०२४-२५ या वर्षाकरिता मंजूर अनुदानातून, विवरणपत्र “ब” मध्ये दर्शविलेल्या कर्मचा-यांना, वैयक्तिक संगणक खरेदी अग्रिम मंजूर करण्याच्या प्रयोजनासाठी सोबतच्या विवरणपत्र “अ” मधील रकाना क्र. ३ येथील “नियंत्रक अधिकारी” यांना रकाना ४ मध्ये दर्शविल्याप्रमाणे एकूण रु. १,२०,०००/- (एकूण एक लाख वीस हजार फक्त) इतका निधी खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून प्रमाणित करण्यास शासन मंजुरी देण्यात येत आहे.

**अटी व शर्ती :-**

१) हा निधी, सोबत जोडलेल्या-विवरणपत्रानुसार, तसेच मुंबई वित्तीय नियम, १९५९ मधील नियम १३६, १३७ व १३९ च्या अधिन राहून व वित्त विभाग, शासन निर्णय क्र. अग्रिम १०११/ प्र.क्र.५०/ २०११/ विनियम, दि.३.२.२०१२ मधील सूचना आणि विहित नियम/अटीच्या अधीन राहून अधिकारी/कर्मचारी यांस पात्र ठरवून वितरित करण्याची दक्षता नियंत्रक अधिका-यांनी घ्यावी.

२) अधिका-यांचा/कर्मचा-यांचा सेवानिवृत्तीचा दिनांक लक्षात घेऊन अधिकारी/कर्मचारी यांचे अग्रिम मंजुरीचे आदेश काढण्यात यावेत.

३) सदर अग्रिम, अर्जदाराने, त्याच कारणासाठी वापरल्याच्या प्रमाणपत्राची एक प्रत संबंधित कार्यालयाने संबंधित कर्मचा-याकडून प्राप्त करून घ्यावी. वित्त विभाग, शासन निर्णय दि. ३.२.२०१२ मधील तरतूदीचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. तसेच मुंबई वित्तीय नियमातील फॉर्म नं. २० मधील करारपत्र, फॉर्म नं.२१ मधील गहाणखताच्या प्रती व प्रतिभूती बंधपत्राच्या प्रती संबंधित अधिकारी/कर्मचा-यांकडून प्राप्त करून घेऊन नियंत्रक अधिकारी यांच्या कार्यालयांच्या अभिलेख्यांमध्ये जतन करण्यात याव्यात.

४) अधिकारी/कर्मचारी खरेदी करणार असलेल्या संगणकाची किंमत प्रमाणित अग्रिमापेक्षा कमी असल्यास संगणकाच्या किंमती इतकेच अग्रिम अर्जदारास मंजूर करण्यात यावे व तसे शासनास त्वरीत कळविण्यात यावे. तसेच, जर काही कारणास्तव सदर अग्रिम मंजूर करण्यात येत नसेल अथवा नाकारण्यात येत असेल, तरीही शासनास त्वरीत कळविण्यांत यावे. अन्यथा याबाबतची संपूर्ण जबाबदारी संबंधित नियंत्रक अधिका-यांवर राहिल याची कृपया नोंद घेण्यात यावी.

५) प्रत्येक कार्यालयाने उद्दिष्ट निहाय केलेला दर महिन्याचा प्रत्यक्ष खर्च हा महालेखापाल यांच्या लेख्यामध्ये दर्शविण्यात आलेल्या खर्चाशी तंतोतंत जुळण्यासाठी <http://agmaha.cag.gov.in> या वेबसाईटवर दरमहा मासिक खर्चमेळाचे काम ऑनलाईन करण्यात यावे व पडताळणी केलेल्या खर्चाचे मासिक विवरणपत्र प्रत्येक महिन्याच्या १० तारखेपर्यंत या विभागाच्या कार्यासन क्रमांक ५ व २४ कडे रिकंसिलिएशन कॅम्प्लिशन स्लिपसह पाठविण्यात यावे. तसेच, प्रमाणित केलेल्या रकमेचा विनियोग विहित कालावधीत न झाल्यास प्रमाणित रक्कम शासन निर्णय निर्गमित झाल्यापासून १५ दिवसांच्या आत शासनास प्रत्यार्पित करण्यात यावी. सदर रकमेचा विनियोग झाला किंवा कसे याबाबत शासनास त्वरित कळविण्यात यावे.

६) निर्देशिलेल्या सदर अधिकारी/कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त दुस-या कोणत्याही अधिका-यास/ कर्मचाऱ्यास परस्पर हे अग्रिम देय होणार नाही.

७) सर्व नियंत्रक अधिका-यांनी उपलेखाशीर्षनिहाय व उद्दिष्टनिहाय मासिक खर्चाचे नियोजन करून संगणकीय अर्थसंकल्पिय वितरण प्रणालीद्वारे (BEAMS) तरतुदीचे वाटप आहरण व संवितरण अधिका-यांना करावे. सदर अनुदानातून केला जाणारा खर्च मासिक निधी विवरणपत्रानुसार संगणकीय अर्थसंकल्पिय वितरण प्रणालीद्वारे (BEAMS) दरमहा त्या त्या महिन्याचा खर्च त्याच महिन्यांमध्ये करण्यात यावा व तो मंजूर तरतुदीच्या मर्यादेत करण्यात यावा.

८) संबंधित अधिकारी आपल्या कार्यालयातून बदलून दुसरीकडे गेलेला असल्यास, अर्थसंकल्पिय वितरण प्रणालीवर (BEAMS) Authorisation Slip काढण्यापूर्वी, त्याबाबतचा तपशील शासनास कळविण्यात यावा. तदनंतर, त्या अनुषंगाने, प्रणालीवर प्राधिकृत करण्यात आलेल्या रकमेमध्ये शासनाकडून आवश्यक ते बदल करण्यात आल्यानंतरच देयक तयार करण्याबाबतची पुढील कार्यवाही संबंधित कार्यालयाने करावी.

९) अधिकारी/कर्मचारी यांना मंजूर करण्यात आलेल्या वैयक्तिक संगणक खरेदी अग्रिमाबाबत त्यांच्या सेवापुस्तकात नोंद घेण्यात यावी. नोंद घेतलेल्या सेवापुस्तकातील पृष्ठाची छायांकित प्रत शासनास सादर करण्यात यावी.

२. या प्रकरणी होणारा खर्च विधि व न्याय विभाग“मागणी क्र. जे-५, लेखाशिर्ष ७६१०-शासकीय कर्मचारी इत्यादींना कर्जे २०४ संगणक खरेदीसाठी अग्रिम (००) (०१) संगणक खरेदी अग्रिमे (अनिवार्य) (दत्तमत्त) (७६१० १८४२) ५५ कर्जे व आगाऊ रकमा” खाली खर्ची टाकण्यात यावा व तो चालु सन २०२४-२५ या वित्तीय वर्षाकरिता करण्यात आलेल्या अनुदानातून भागविण्यात यावा.

३. संगणक अग्रिमाची वसुली ७६१० - शासकीय कर्मचारी इ. ना कर्जे, २०४ - इतर आगाऊ रक्कमा (७६१० ५०४ १००) या जमा शीर्षाखाली जमा करण्यात यावी.

४. वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक: विअप्र-२०१३/प्र.क्र.३०/२०१३/विनियम (भाग-२), दि. १७ एप्रिल २०१५ सोबतच्या परिशिष्टातील वित्तीय अधिकार नियम पुस्तिका -१९७८, भाग पहिला, उप विभाग-१ मधील अ.क्र.१३, मुंबई वित्तीय नियम-१९५९ मधील नियम क्र. १३६,१३७ व १३९ अन्वये प्रशासकीय विभागाला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून प्रधान सचिव व वरिष्ठ विधि सल्लागार तथा विभाग प्रमुख, विधि व न्याय विभाग यांच्या मान्यतेने हे ज्ञापन निर्गमित करण्यात येत आहे.

५. सदर शासन ज्ञापन महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक क्रमांक २०२४०८१९११४३२५२९१२ असा आहे. हे ज्ञापन डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

सहपत्र :- विवरणपत्र "अ" व "ब"

( गि. रा. सगणे )

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

- १) प्रधान सचिव व विधि परामर्शी, विधि व न्याय विभाग, मंत्रालय, मुंबई
- २) प्रधान सचिव व वरिष्ठ विधि सल्लागार, विधि व न्याय विभाग, मंत्रालय, मुंबई
- ३) महालेखापाल (लेखापरीक्षा / लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-२, नागपूर (२ प्रती).
- ४) अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.
- ५) निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई.
- ६) सह सचिव, (सेवा) / (का.०५) विधि व न्याय विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ७) प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी/ जळगांव / औरंगाबाद / अकोला.
- ८) जिल्हा कोषागार अधिकारी, रत्नागिरी/ जळगांव / औरंगाबाद / अकोला.
- ९) वित्त विभाग (व्यय-५/अर्थसंकल्प ७ / अर्थसंकल्प ११ / विनियम), मंत्रालय, मुंबई.
- १०) कार्यासन अधिकारी (का. २३/ का.२४), विधि व न्याय विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ११) निवड नस्ती (कार्यासन- पाच), विधि व न्याय विभाग, मंत्रालय, मुंबई.

विवरणपत्र "अ"

विधि व न्याय विभाग ज्ञापन क्रमांक संगअ १२२४/प्र.क्र.४७/का. ०५, दि. १९/०८/२०२४ सोबतचे विवरणपत्र

अ.क्र.	CO Code/ DDO Code	मंजूरी /नियंत्रक अधिकारी	प्रमाणित करण्यात आलेले वैयक्तिक संगणक खरेदी अग्रीम (रुपये)
१	२	३	४
१	J००१०	प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, अकोला	४००००
२	J००१२	प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, औरंगाबाद	२००००
३	J००२१	जिल्हा व सत्र न्यायाधीश, जळगांव	२००००
४	J००३१	प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी	४००००
		(एकूण एक लाख वीस हजार फक्त)	१२००००

(गि.रा.सगणे)  
अवर सचिव, महाराष्ट्र शासन

विवरणपत्र "ब"					
विधि व न्याय विभाग ज्ञापन क्रमांक संगअ १२२४/प्र.क्र.४७/का.०५, दि. १९/०८/२०२४ सोबतचे विवरणपत्र .					
अ.क्र .	अर्जदाराचे नाव	पदनाम	मंजूरी अधिकारी	मंजूर करावयाचे अंश (रुपये)	शेरा
१	२	३	४	५	६
१	श्री. सचिन विठ्ठल पवार	शिपाई	प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी	२००००	नियमानुसार
२	श्री. किशोर मंगलदास अत्रे	कनिष्ठ लिपिक	जिल्हा व सत्र न्यायाधीश, जळगांव	२००००	नियमानुसार
३	श्रीमती सीमा संतोष पठाडे	शिपाई	प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, औरंगाबाद	२००००	नियमानुसार
४	श्री. ज्ञानेश्वर मोतीराम अंबाळकर	शिपाई	प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, अकोला	२००००	नियमानुसार
५	श्री. कोमल गजानन उगले	शिपाई	प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, अकोला	२००००	नियमानुसार
६	श्री. सुमेध सुहास कोसले	शिपाई	प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी	२००००	नियमानुसार
( एकूण रुपये एक लाख वीस हजार फक्त )				१२००००	

( गि.रा.सगणे )

अवर सांचेव, महाराष्ट्र शासन